



To, Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Department of Corporate Service BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Symbol: ANGELONE Scrip Code: 543235

Sub: Newspaper Publication of information regarding 26th Annual General Meeting

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of information regarding 26^{th} Annual General Meeting of the Company in the following newspapers:

- 1. Business Standard in English Language; and
- 2. Mumbai Lakshadeep in Marathi Language

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you,
For **Angel One Limited**(Formerly known as Angel One Limited)

Naheed Patel Company Secretary and Compliance officer

Date: May 06, 2022 Place: Mumbai



CSO & Corporate Office:

6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093. T: (022) 4000 3600 F: (022) 3935 7699

Regd Office:

G-1, Ackruti Trade Centre,
MIDC, Road No-7, Andheri (E),
Mumbai - 400 093.
T: (022) 6807 0100
F: (022) 6807 0107
E: support@angelone.in
www.angelone.in

Angel One Limited

(Formerly Known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709,
SEBI Registration No Stock Broker:
INZ000161534, CDSL: IN-DP-384-2018, PMS:
INP000001546, Research Analyst:
INH000000164, Investment Advisor:
INA000008172, AMFI Regn. No. ARN-77404,
PFRDA, Regn. No.-19092018.

Notice is hereby given to all the concerned to lodge their claim if any by way of pending, litigation, lease, license, lien nheritance, share, sale exchange mortgage, gift, attachment, agreement possession, title, hypothecation, surrender of rights, encumbrances howsoever or otherwise or any interest on the said Flat as mentioned above within 15 (Fifteen) days in writing to MR. KARAN P. GANDHI at Office No. 102 on 1st Floor, "Ashiana Building", Shantilal Mody Road, Kandivali (West), Mumbai - 400 067 from the publication of this notice failing which it shall be presumed that no adverse title claim or demand of any nature whatsoever exists in respect of the above said Flat and the claims if any, shall be deemed to have given up or waived

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. C/8 on 3rd Floor admeasuring 427 sq. ft. Carpet Area, in the building know as "LAXMI SADAN CO-OP. HSG. SOC. LTD." situated at Ram Gally, Off. S. V Road, Kandivali (West), Mumbai - 400 067 and constructed on all that piece and parcel of land bearing C.T.S. No. 369-A of Village : Malad (North), Taluka : Borivali, in the Registration District of Mumbai Suburban and Sub-Registration District of Mumbai City and Mumbai Suburban

MR. KARAN P. GANDHI Place : Mumbai Date: 06.05.2022



SMART BUSINESS EVENT ON HOW MSMES CAN **PROFIT FROM CRYPTO**



(L-R) Mr. Anil Velde, Deputy General Manager - Trade Promotion, IT & Marketing, World Trade Center Mumbai, Mr. Raiesh Bhayani, Associate Editor, Business Standard, Mr. Gauray Somwanshi, CEO & Co-Founder, EmerTech Innovations Pvt Ltd, Mr. Ashish Anand, Founder, Whrrl, Mr. Siddharth Soghani, CEO, CREBACO Global, Ms. Rupa Naik, Executive Director World Trade Center Mumbai and Mr. Firoze Andhyarujina, Senior Counsel, Supreme Court of India during an interactive meeting on 'Decrypting Crypto - Blockchain and Digital Currencies for MSMEs'

Crypto, NFT and blockchain are all that Siddharth Sogani, MD, CREBACO Global, make use and profit off of this new era of digital currency? To answer this question and several more, Business Standard had organised a panel discussion under the Smart Business event series with the World Trade Centre last Thursday on 'The role of blockchain and digital currencies in strengthening MSMEs'.

At the event, Ashish Anand, founder of WHRRL, said "Crypto and blockchain will see a convergence of the real and crypto worlds with the help of solutions that are bridging the gap between these two worlds. Decentralised finance for the real world will be one such solution. This also has the potential to bridge the Rs. 30 lac Cr credit gap that Indian MSME sector faces.

Gaurav Somvanshi, CEO and Co-founder, EmerTech Innovations Pvt Ltd, said "Blockchain technology is trying to solve, to bring trust in our systems instead of individuals or organisations. has many wide-ranging effects that go beyond currency. It is leading to the advent of Web 3.0 where the creators will have control instead of the middlemen or aggregators. It is leading to a more decentralised world where the people can have a say over how things are governed and administered. And once a technology is out there, there is no going back.

everybody is talking about. But how can MSMEs emphasised the immediate need for regulations to stop the brain drain of the industry players and professionals from the country. Siddhanth stated "The government cannot regulate decentralised cryptocurrencies, but it can regulate their use. WEB.3, non-fungible Token (NFTs) are for the first time giving ownership to the users, which can be the paradigm shift in the way we interact









Aptus Value Housing Finance India Limited

(CIN: L65922TN2009PLC073881) Registered Office and Corporate Office: 8B, 8th Floor, Doshi Towers, 205, Poonamallee High Road, Kilpauk, Chennai - 600 010. Tel: +91 44 4565 0000

STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

					(INR In lakhs)	
S.	Particulars		Conso	lidated		
No.		Quarte	r ended	Year e	ır ended	
		31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
1	Total Income from Operations	22,523.41	17,571.83	81,468.37	63,958.17	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	14,432.33	9,786.17	48,001.59	34,509.15	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14,432.33	9,786.17	48,001.59	34,509.15	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10,986.63	7,554.98	37,014.01	26,694.49	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10,993.40	7,553.25	37,011.20	26,683.24	
6	Paid up Equity Share Capital	9,938.36	9,493.33	9,938.36	9,493.33	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	281,677.89	188,451.82	281,677.89	188,451.82	
8	Securities Premium Account	172,126.46	116,276.43	172,126.46	116,276.43	
9	Net worth	291,616.25	197,945.15	291,616.25	197,945.15	
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	272,842.83	251,506.49	272,842.83	251,506.49	
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-		
12	Debt Equity Ratio	0.94	1.27	0.94	1.27	
13	Earnings Per Share (of Rs. 2/- each)					
	Basic (Not annualised for the quarter)	2.25	1.57	7.58	5.56	
	2. Diluted (Not annualised for the quarter)	2.24	1.57	7.53	5.55	

Notes:

- 1. The above statement of audited consolidated financial results has been reviewed by the Audit Committee on May 04, 2022 and approved by the board of directors on May 05, 2022. 2. The financial statements have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.
- 3. Amounts for the comparative periods presented have been reclassified / regrouped, wherever necessary

STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

					(INR In lakhs)	
S. Particulars		Standalone				
No.		Quarter ended Year ended		ended		
		31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
1	Total Income from Operations	18,964.52	14,615.66	67,896.83	53,466.16	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	12,293.12	7,950.48	39,638.44	27,884.41	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12,293.12	7,950.48	39,638.44	27,884.41	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,436.04	6,193.20	30,822.86	21,785.48	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,442.80	6,191.47	30,820.05	21,774.23	
6	Paid up Equity Share Capital	9,938.36	9,493.33	9,938.36	9,493.33	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	266,651.20	179,616.28	266,651.20	179,616.28	
8	Securities Premium Account	172,126.46	116,276.43	172,126.46	116,276.43	
9	Net worth	276,589.56	189,109.61	276,589.56	189,109.61	
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	234,672.12	217,445.94	234,672.12	217,445.94	
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	
12	Debt Equity Ratio	0.85	1.15	0.85	1.15	
13	Earnings Per Share (of Rs. 2/- each)					
	Basic (Not annualised for the quarter)	1.92	1.29	6.28	4.54	
	2. Diluted (Not annualised for the quarter)	1.91	1.29	6.25	4.53	

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of financial results filed for the quarter and year ended March 31, 2022 which had been reviewed by the audit committee on May 04, 2022 and approved by the board of directors on May 05, 2022 and subjected to audit by the Statutory auditors for the quarter and year ended March 31, 2022 and filed with a subjected to audit by the Statutory auditors for the quarter and year ended March 31, 2022 and filed with a subjected to a subject the subject of the subjthe Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company (www.aptusindia.com), BSE limited (www.bseindia.com), and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).
- 2. The financial statements have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.
- 3. Amounts for the comparative periods presented have been reclassified / regrouped, wherever necessary.

Place: Chennai Date : May 05, 2022 visit us at www.aptusindia.com

On behalf of the Board of Directors M Anandan Chairman & Managing Director



Registered Office: IFCI Tower, 61 Nehru Place New Delhi-110 019 Tel: 011-41732000/41792800



Tender No : IFCI/HO/M&R/06/2022-23, dated 06/05/2022 SALE OF FINANCIAL ASSETS BY IFCI LTD. **UNDER OPEN AUCTION METHOD**

Website: www.ifciltd.com

IFCI Ltd. invites bids only from ARCs eligible under regulatory framework for sale /transfer

of the following NPA:									
Name of the borrower	Nature of Financial Asset	Outstanding Amount (Rs.) (as on 30/04/2022)	Reserve Price (Rs.)	Terms of Sale	EMD (Rs.)				
Diamond Power Infrastructure Ltd. (DPIL)	Corporate Loan	1,63,62,54,668.60	17,00,00,000/-	100% cash basis	1,70,00,000/-				

Security Available

1st pari-passu charge on entire fixed assets of the Company & 2nd pari-passu charge or the current assets of the Company

PG of Mr. Amit Bhatnagar and Mr. Sumit Bhatnagar

It may be noted that the account of DPIL has been declared as fraud by IFCI and is at present under CIRP. The Tender Document with detailed terms and conditions for the same has been uploaded on the website (http://www.ifciltd.com) under Tenders -> Sale of Properties→NPA. Last date for submission of Expression of Interest (EOI) is 20-05-2022 up to 3:00 PM & EMD 24-05-2022 up to 3:00 PM. The e-bidding will take place or 26-05-2022

All corrigenda/addenda/amendments/time extensions/clarifications etc., if any, to the

Tender will be hosted only at the website (http://www.ifciltd.com) Note: IFCI reserves the right to reject all or any bid(s), wholly or partly without assigning

Place: New Delhi Date: 06.05.2022

any reason whatsoever

General Manage (Monitoring & Recovery)



RBL BANK LIMITED

CIN: L65191PN1943PLC007308 Registered Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur - 416 001 Tel: +91 231 6650214 | Fax: +91 231 2657386 Website: www.rblbank.com, E-mail: investorgrievances@rblbank.com

NOTICE

(for transfer of equity shares of the Bank to the Investor Education and Protection Fund)

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules / IEPF Rules") notified by Ministry of Corporate Affairs, as amended from time to time.

The Act and the Rules, inter alia, contains provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years to Demat account of the Investor Education Protection Fund ("IEPF") Authority.

In compliance with the aforesaid Rules, the Bank has sent reminder letters to the concerned shareholders individually (at their registered address) whose shares are liable to be transferred to the Demat account of IEPF authority ("IEPF Demat") under the said Rules for taking appropriate action.

The Bank has also uploaded full data of such shareholders, viz. name and DP ID/ Client ID/ Folio No. on its website https://ir.rblbank.com.

Concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the Demat account of IEPF authority may note that the Bank would be issuing new share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case the shares are held in Demat form and are liable to be transferred to the Demat account of IEPF authority, the Bank shall inform the depository by way of corporate action for such transfer. The shareholders may further note that the details uploaded by the Bank on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Bank for the purpose of transfer of shares to IEPF Demat, pursuant to the Rules.

The concerned shareholders are requested to claim unpaid dividend on or before August 2, 2022 failing which the aforesaid unpaid dividend for the year 2014-15 and their corresponding shares will be transferred to IEPF at appropriate date. The claim request received after the aforesaid date will not be considered by the Bank

Please note that no claim shall lie against the Bank in respect of unclaimed dividend and equity shares transferred to the IEPF.

Shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF

For any queries on the above matter, shareholders are requested to

Secretarial Officer - RBL Bank Limited, 1st Lane, Shahupuri, Kolhapur - 416001. Tel: +91 231 6650214

For RBL Bank Limited

Sd/-Date: May 5, 2022 Niti Arya

Place : Mumbai

Company Secretary

IHP FINVEST LIMITED CIN: U65920MH1996PLC103184

Regd. Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate. Mumbai 400 001 Tel: +91-22-22618091, +91-22-22705150 Fax: +91-22-22656863 **Email Id**: ihpfinvest@yahoo.co.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS Fransfer of shares in respect of which Dividend has not been claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF).

Notice is hereby given to the Shareholders of the Company that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (as amended from time to time) ("the Rules"). The Act and Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unclaimed dividend to IEPF and transfer of shares in respect of which dividend undamed divided to lize? and dams of shares in respect of which divident remains unclaimed for seven consecutive years or more to the IEPF Authority Accordingly, the unclaimed dividend and the corresponding shares in respec of which dividend has not been claimed for a period of seven consecutive

years i.e the dividend declared for FY 2014-15 & onwards shall be transferred to IEPF Authority during FY 2022-23. The required communication in this regard has been sent to the respective shareholders on 4th May, 2022 by Register Post, whose dividend for the financial year 2014-15 onwards for seven consecutive years or more remained unpaid/unclaimed.

In compliance with the IEPF Rules, Notice is hereby given to the Shareholders In compliance with the IEFF Rules, Notice is hereby given to the Ghale indeed whose Dividend has remained unclaimed / unpaid from Financial year 2014-15 onwards for seven consecutive years or more, that the Company shall initiate action for transfer of Shares to IEFF within 30 days from the due

date, i.e., 11th September, 2022, without any further Notice.
Further, Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may please note that the Company will be issuing new Share Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) held by them for the purpose of conversion into Demat form and subsequent transfer in Demat accounts opened by IEPF Authority with both the Depositories respectively. Upon such issue, the Original Share Certificate(s) which are registered in the name(s) of such Shareholders shall standautomatically cancelled and be non-negotiable/non-transferrable. In case of Shareholders holding shares in Demat form, the transfer of shares to the Demat accounts of the IEPF Authority as indicated hereinabove shall be effected by the Company through the respective Depositories by way of

Shareholders are requested to note that it should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new Share Certificate(s for the purpose of transfer of shares to Demat accounts of the IEPF Authority pursuant to the amended Rules. Subsequent Dividends on such Shares sha Iso be credited to the IEPF.

No claim shall lie against the Company in respect of the Unclaimed Dividends and the Shares transferred to IEPF. On transfer of Dividend / Shares to IEPF, Shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF-5, as per the Rules. The said Form is available on the website of IEPF at http://iepf.gov.in/IEPFA/refund.html

The concerned Shareholders are earnestly requested to claim their dividends from the Company at IHP Finvest Limited, 2nd Floor, Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai - 400 001. Tel. No.+91-22-22618091, +91-22-22705150 Fax: +91-22-22656863; e-mail id hipfinvest@yahoo.co.in or the Company's RTA M/s. MCS Share Transfer Agent Limited, K-215, 2nd Floor, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai – 400 072 Tel. No. 022 – 28476021/6022 Enail: helpdeskmum@mcsregistrars.com or contact to the Company a hpfinvest@yahoo.co.in Tel. No. 022-40748164 on or before Thursday 1st September, 2022, failing which the Company shall, in adherence to the requirements of the said Act and the Rules, transfer the Shares on which Dividend has remained unclaimed for seven consecutive years to the IEPI Authority

In case of any further information/queries on the subject matter, please contact In case of any further information/queries on the subject matter, please contact the Company's Registrar and Transfer Agent M/s. MCS Share Transfer Agent Limited, 201. K-215, 2nd Floor, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai – 400 072 Tel. No. 022 – 284760271/6022 E-mail: helpdeskmum@mcsregistrars.com or contact to the Company at Inpfinvest@yahoo.co.in Tel. No. 022-40748164.

Date: 5th May, 2022

For IHP Finvest Limited

AngelOne

Angel One Limited

(Formerly Known as Angel Broking Limited)
(Cin's L67120MH1996PLC101709

Regd. Office: G-1, Ackruti Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E),
Mumbai - 400 093 | Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107 Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093. Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699
Website: www.angelone.in | Email: investors@angelbr

INFORMATION REGARDING THE 26th ANNIIAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO RE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

his is to inform that in view of the outbreak of Covid-19 pandemic, the 26th Annual General Meeting **("AGM**" of Angel One Limited ("the Company") will be held on Tuesday, 31 May, 2022 at 10.30 a.m. (IST) through VC/OAVM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular No 21/2021 dated 14 December, 2021, General Circular No. 20/2020 dated 05 May 2020 read with General Circular No. 14/2020 dated 08 April 2020 . General Circular No 7/2020 dated 13 April 2020 and General Circular no. 02/2021 dated 13 January, 2021 issued by Ministry o Corporate Affairs and Circular dated 12 May 2020 and 15 January 2021 issued by the Securities an Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the businesses that will be set forth in the notic

compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of the Notice of 26th AGM an Annual Report of FY2022 will be sent to all the members electronically whose email addresses are registere with the Company/Depository Participants/ Registrar & Transfer Agent and it may be noted that the Compan

ntends to send the Annual Report of FY2022 in electronic form only. The notice and the Annual Report will be available on the Company's website at <u>www.angelone.in,</u> and on the website of NSDL at <u>www.evoting.nsdl.com</u> and on the website of the Stock Exchanges on which the shares of

the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. Manner to register/update email addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically: Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mention

below for registering their e-mail addresses Members holding shares in physical mode, are requested to send the request to Company's RTA by sending

an email to rnt.helpdesk@linkintime.co.in Members holding shares in demat form are requested to update the same with their respective Depositor

Participants ('DPs'). Manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM:

Place: Mumbai Date: 05 May, 2022

resolution professional, as registered with the Board

esolution professional.

Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice o

the AGM through remote e-voting system Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to logi rough Depository i.e. NSDL and CDSL.

Helpdesk details Login type Members facing any technical issue in login can contact NSDL ndividual Shareholders holding securities demat mode with NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call a toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 Members facing any technical issue in login can contact CDSL Individual Shareholders holding securities

or contact at 022-23058738 or 022-23058542-43 The Company shall also provide the facility of e-Voting during the Meeting. Detailed procedure for remote e-Voting before the AGM/e-Voting during the AGM will be provided in the AGM notice.

For Angel One Limite

helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com

Company Secretary and Compliance Office

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MODELLA TEXTILE INDUSTRIES LIMITED RELEVANT PARTICULARS Date of incorporation of corporate | 30th March 1971 debtor Authority under which corporate debtor is incorporated / registered Corporate Identity No. / Limited CIN: U45201MH1971PLC015082

Liability Identification No. of corporate debtor Registered Office: Jawahar Talkies Compound, Dr. R.P. Road Address of the registered office Mulund (West), Mumbai MH 400080 IN and principal office (if any) of corporate debtor Insolvency commencement date

04th May 2022 (Order copy received on 04th May 2022) 31st October 2022 in respect of corporate debtor insolvency resolution process Name: Bhrugesh Amir Name and registration number of

IBBI Registration no.: IBBI/IPA-002/IP-N00353/2017-18/11003 the insolvency professional acting as interim resolution professional Registered Address: BDO India LLP, Level 9, The Ruby, Address and e-mail of the interin Northwest Wing, Senapati Bapat Road, Dadar (W),

Mumbai 400028 India Registered email ID: bhrugeshamin@bdo.in

Address and e-mail to be used for espondence Address: BDO Restructuring Advisory LLP, Raheja Titanium, Floor 6, Western Express Hwy, correspondence with the interim Geetanjali Railway Colony, Ram Nagar, Goregaon. Mumbai, Maharashtra 400063. Correspondence email ID: modellac

Last date for submission of claims 18th May 2022
Classes of creditors, if any, under Home Buyers clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional . Mrs. Sudha P. Navandar Names of Insolvency Profession identified to act as Authorised (IBBI/IPA-001/IP-P00451/2017-2018/10794) 2. Mrs. Priti Paras Salva epresentative of creditors in a (IBBI/IPA-001/IP-P00364/2017-18/10622) lass (Three names for each cla

3. Mr. Sanjay Hirachand Shah (IBBI/ IPA-001/IP-P01240/2020-21/13255) (a) Web link: https://ibbi.gov.in/home/downloa (a) Relevant Forms and (b) The same shall be made available based on the writter request over email (as website of the Corporate Debtor is epresentatives are available at: Inot available).

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commenceme of a corporate insolvency resolution process of the Modella Textile Industries Limited on 04 May 2022.

itors of Modella Textile Industries Limited, are hereby called upon to submit their cl or before 18th May 2022 to the interim resolution professional at the address mentioned agains

creditors may submit the claims with proof by electronic means only. All o A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate choice of authorized representative from among the three insolvency professionals lis against entry No. 13 to act as authorized representative of the class Home Buyers in Form CA. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Date: 04th May 2022 Place: Mumbai of before received the control of the property of the property No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other than the claims with proof in person, by post or by electronic means.





ASHOK LEYLAND LIMITED

Regd. Office: 1, Sardar Patel Road. Guindy. Chennai - 600 032: Ph:+91 44 2220 6000 Fax:+91 44 2220 6001:

CIN: L34101TN1948PLC000105; Website: www.ashokleyland.com; Email id: secretarial@ashokleyland.com

NOTICE [For Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority]

NOTICE is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules").

The Rules, amongst others, contains provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Pursuant to the various requirements set out in the Rules, the Company is required to

transfer shares of those shareholders who have not claimed their dividends for the last seven consecutive years i.e. from the financial year 2014-15 onwards. Towards this, the Company has vide letter dated April 30, 2022, sent communication to all the concerned shareholders at the latest available address, individually informing them of the impending transfer of shares to the IEPF Authority under the said Rules for taking The Company has also uploaded complete details of such shareholder(s)

and shares due for transfer to the IEPF Authority on its website www.ashokleyland.com. The shareholders are requested to refer to weblink https://www.ashoklevland.com/en/transfer-of-shares-iepf-authority to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Authority. The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are

liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in dematerialized form, shares to the extent liable to be transferred, shall stand debited from the shareholder's demat account.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by July 26, 2022, for claim of the unpaid dividend from the financial year 2014-15 onwards, the Company shall in order to comply with the requirements of the Rules transfer the shares to the IEPE Authority within the due date as per the procedure set out in the Rules without any further notice to the shareholders. Shareholders may also note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to the IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

For any queries on the above, the shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, Integrated Registry Management Services Private Limited, 2nd Floor, "Kences Towers", No.1, Ramakrishna Street, North Usman Road, T. Nagar, Chennai - 600 017, Tel.: 044 2814 0801/02/03, E-mail id: csdstd@integratedindia.in.

For Ashok Leyland Limited N Ramanathar

Company Secretary Visit us at : www.ashokleyland.com

H HINDUJA GROUP

Chennai May 05, 2022 Rajas R. Doshi

PUBLIC NOTICE

MOHAMMED SHAFI THIM Prop. of

M/s. Thim Developers, had purchased

the property described in the Schedule hereto below free from all encumbrances

from SHRI NARESH HARICHANDRA

PAWAR and now I have to change the

name in the property card and in the

records of MCGM Assessor & Collector

and Collector of Western Suburb, Mumbai

Any person having any claim or

right in respect of the said property by

way of inheritance, share, sale, mortgage,

lease, lien, licence, gift, possession or

encumbrances howsoever or otherwise

is hereby required to intimate to the

undersigned within 14 days from the

date of Publication of this Notice of his

such claim, if any, with all supporting

documents failing which my name will

be brought on the Property Card and

all other records of the MCGM Assessor

and Collector and shall be completed

without reference to such claim and the

claim, if any, of such person shall be

reated as waived and not binding on me.

SCHEDULE ABOVE REFERRED TO

situated at Village Chincholi, Chincholi

Bunder Road, Malad (West), Mumba

400064, District Suburban within Greater

Mumbai in the Registration District of

Mumbai suburban being Survey No.397,

Hissa No.13, CTS No.1143 admeasuring

about 363 sq. yards approximately.

USMAN GANI MOHAMMED SHAFI THIM

Prop. of M/s. Thim Developers Flat No.101, Shankardeep Co.op.

Hsg. Society, B.S. Bhargav Road, Santacruz (West), Mumbai 400054 Mob.No. 9322699889

Place : Mumbai

Date: 06.05.2022

All that piece and parcel of land

in respect of the said property.

TAKE NOTICE THAT I, USMAN GANI

रोज वाचा दै. मुंबई

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा. सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 886 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः

Holy Living Christ Charitable Trust ... बाबत Mr. Gali Yesudas ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्रं सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजन चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०४/०५/२०२२



अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग. वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 1106 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः Venkatesh Premises Employees Welfare Trust ... बाबत

Arvind Balkrishna Thakur ... अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्रं सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

- करणार आहेतः १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-

अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : काही नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०४/०५/२०२२



सही/-अधीक्षक (न्याय शाखा) जनिक न्यास नोंटणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

PUBLIC NOTICE

It is to inform all the public through this public notice that my clients Husband Late Mr. Baldev Mitter Gill, a member of La Gardenia CHS Ltd, Kanakia Road, Mira Road (East), Dist. Thane - 401107, and holding 100% each Share in flat No. A-703 in the building of the society died on 09th September 2020.

Now my client Mrs. Meena Gill is applying for 100% share in the said property who is the Wife of the deceased member for the transfer of shares and rights of the deceased in her favor under the bye-laws of the society.

The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proof in suppor of his/her/their claims objections for the society. If no claim/objection is received within a period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provided under the bye-laws o the society.

Sd/- Dattaprasad Railkar (Advocate High Court) 003, Yashwant Vihai Bolinj Road, Virar (W) Date: 06/05/2022

PUBLIC NOTICE

It is to inform all the public through this public notice that my clients Wife Late Mrs Namita Nanda, a member of Pinnacolo CHS Ltd., RBK School Lane, Beverly Lane Mira Road (East), Dist. Thane-401107, and holding 100% each Share in flat No C-1003 in the building of the society died on 02nd November 2021.

Now my client Mr. Ashwani Kumar Nanda is applying for 100% share in the said property who is the Husband of the deceased member for the transfer of shares and rights of the deceased in his favor unde the bye-laws of the society. The society hereby invites claims o

objection from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property o the society within a period of 15 days fron the publication of this notice with copies of such documents and other proof in suppor of his/her/their claims objections for th society. If no claim/objection is received within a period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provided under the bye-laws o the society.

Sd/- Dattaprasad Railkar (Advocate High Court) 003, Yashwant Vihar Bolinj Road, Virar (W) Date: 06/05/2022

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती भवानी

रामचंद कोटीयन या माझे अशील श्री. चंदशेख आर. कोटीयन यांच्या आई असून फ्लॅट क्र. ६०२ हवा मजला. दी बँक ऑफ बडोदा एम्प्लॉडज अमरज्योती कोहौसोलि., प्लॉट क्र. १८ व १९ अंतिम प्लॉट क्र. ७१९, टीपीएस ३, बोरीवली-शिंपोली रोड, बोरीवली (प.), मुंबई - ४०००९२ या जागेच्या मालक होत्या आणि अनुक्रमांक २२१ ते २३० धारक भागप्रमाणपत्र क्र. ०२३ च्या मालक होत्या. सदर श्रीमती भवानी रामचंद्र कोटीयन यांचे दि. ०२.०२.२०२२ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती रामचंद्र एस. कोटीयन यांचे दि. १०.०३.२००७ गेजी निधन याले होते त्यांच्या पञ्चात १) चंदशेख आर. कोटीयन, २) श्रीमती रेखा चंद्रशेखर सनील व ३) श्रीमती निता अरुण म्हात्रे हे कायदेशी वारसदार असून सदर फ्लॅटसह स्वर्गिय श्रीमती भवानी रामचंद्र कोटीयन यांची मालमत्ता वारसाहक्काने प्राप्त काण्याचे अधिकार आहेत आणि त्यांना पास्य अशिलाच्या नावे मटा फ्लॅट हम्तांता काण्याची

इच्छा आहे. मार्फत कायदेशीर किंवा सामाहिक स्वरुपात सद फ्लॅटबाबत दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता वकील श्री. एन.आर. पांडे, भांडारक येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात कळवावे अन्यथा असे दावा त्याग किंव

सही/- वकील श्री. एन.आर. पांडे मो.क्र. : ९८६९०४९४८६ दिनांकः ०६.०५.२०२२

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४ मे, २०२२

नोंदणीकृत कार्यालय: १४५/ए, मित्तल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

द्र.:९१–२२-४३३३७२००, फॅक्स:+९१–२२-२२८७३०२२, ई-मेल:investor@blackrosechemicals.com वेबसाईट:www.blackrosechemicals.com, सीआयएन: एल१७१२०एमएच१९९०पीएलसी०५४८२८

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

_	(रःशाखार, इंग्रह्म ज्यारार								
			एकमेव			एकत्रित			
अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		
क्र.	तपशील	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१		
		(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)		
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८,६८९.०६	३४,१८८.२०	६,७८१.३३	9३,४५०.२९	8८,७८८.३९	90,443.93		
2	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६६८.८२	४,०९१.८८	9,983.44	00८.५८	४,२९९.१२	9,२9३.७५		
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६६८.८२	४,०९१.८८	9,983.44	00८.५८	४,२९९.१२	9,२9३.७५		
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	409.22	3,089.90	809.83	402.0८	३,१८९.७०	९१७.२१		
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष								
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	५१५.१५	३,०५१.५५	98.089	५८६.७१	३,१९१.३५	९४६.२८		
દ્	समभाग भांडवल	490.00	490.00	490.00	490.00	490.00	490.00		
Ø	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंद								
	पत्रकात दिल्यानुसार	99,330.99	99,330.99	८,५०८.०६	99,७२४.८३	99,७२४.८३	८,७८८.६२		
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/-प्रत्येकी)								
1	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
1	मूळ	0.9८	4.9८	9.00	9.92	६.२५	9.20		
	-46								

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च

À AngelOne एंजल वन लिमिटेड

(पूर्वीची एंजल क्रोंकिंग लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयफ : U67120MH1996PLC101709 नोंदणीकृत कार्यालय : बी - १, आकृती ट्रेड सेंटर, एमआयडीसी, स्ता क्र. ७, अंगेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३. दूर. : ०२२ - ६८०७४२०७ कॉक्स : ०२२ - ६८०७४२०७ कॉपोरेट कार्यालय : ६ वा मजला, आकृती स्टार, सेंट्रल गेड, एमआयडीसी, अंभेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३.

दूर. : 0२२ - ४०००३६०० फॅक्स : ०२२ - ३९३५७६९

बसाइट : www.angelone.in ई-मेल : investors@angelbroking.com व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) या माध्यमातून आयोजित

करण्यात यावयाच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील माहिती याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कोव्हिड – १९ महामारीच्या उट्रेकाच्या अनुषंगाने कंपन्या कायदा, २०१३ च्यासर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन कॉपॉरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधार परिपत्रक क्र. २१/२०२१, दि. १४.१२.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, दि. ०५.०५.२०२ सहवाचन सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि राख्यांचन प्रपत्तावान गरितका क्र. २०,४०००, १० एठ.००.४००, प्रवस्तावान गरितका क्र. ८०,४०००, ८०० १३.०४.२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०२/२०२१, दि. १३.०१.२०२१ तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे जारी परिपत्रक दि. १२.०५.२०२० व दि. १५.०१.२०२१ (**सेबी परिपत्रक)** यांच्या अनुपालनांतर्गत एजीएम आयोजित करावयाच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्याकरिता एंजल वन लिमिटेडची (कंपनी) त्यारच जानाच्या करायचाऱ्या चुन्या गारहा वयंच्याच । चयारचानाच करण्याकारता रूपरा पना लानटड्या (कपना) १६ वी वार्षिक संस्तिमाराण सभा **मंगळवार, दि. ३१.०५.२०२२ रोजी स. १०.३० वा. (मा.प्र.वे.)** व्हीसी/ ओएव्हीएमच्या माघ्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

,१८२ च्या माञ्चमातून आयात्रात करच्यात यत आहे. सदर एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्यासभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटर्र पार्टिसिपेट्स/जिस्ट्रार व ट्रान्सफर एजेट यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सर्व सभासदाना २६ व्या एजीएपसे सूचना व वित्तीय वर्ष २०२२ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आलेल्याआहेत व

। नाद त्यावा का कपना ।वताय वर्ष २०२२ च्या वाषक अहवालाच्या प्रता कवळ इलक्ट्रानक स्वरूपा याच्या विचारात आहे. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.angelbroking.com वर तसेच एनएसडीएलर्च वेबसाइट ेwww.evoting.nsdl.com वर वतसेच कंपनीचे शेअर्स सचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्य बसाइट्स अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त करण्यासाठी ई-मेल पर ोंदणीकृत करणे/अद्ययावत करण्याचे स्वरूप : या सभासदांनी अजूनही आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील त्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत

ण्यासाठी खालील निर्देशित प्रक्रियेचे पालन करावे : कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया rnt.helpdesk@linkintime co.in येथे ई-मेल पाठवून कंपनीच्या आरटीए यांना विनंती पाठवावी.

डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपीज) कडे परोक्ष ई-मतदान वा एजीएमदरम्यान ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करण्याचे स्वरूपत : सभासदांना परोक्ष ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपात

मुद्द्यांकरिता डीमॅट स्वरूपात भागधारक असलेल्या व्यक्तीगत भागधारकांकरिता हेल्पडेस्क असेल.								
लॉग इनचा प्रकार	हेल्प डेस्कचा तपशील							
	लॉग इन मध्ये कोणतीही तांत्रिकी अडचण असलेले सभासर evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठव्न किंवा टोल फ्री क्र. : १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतील.							
सीडीएसएलकडे डीमॅट स्वरूपातील सीक्युरिटीज् धारक असलेले	लॉग इनमध्ये कोणतीही तांत्रिकी अडचण असलेले सभासद helpdesk.evoting@cdslindia.com येथे बिनंती पाठबून किंवा ०२२-२३०५८७३८ वा ०२२-							

२३०५८५४२-४३ वर संपर्क साधून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साध शकतीत कंपनी सभेदरम्यान ई-मतदानाची सुविधासुद्धा उपलब्ध करून देत आहे. एजीएमपूर्वी परोक्ष ई-मतदान दरम्यान ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल

> एंजल वन लिमिटेडकरित . (पूर्वीची एंजल ब्रोकिंग लिमिटेड म्हणून ज्ञात) नाहीद पटेत

PUBLIC NOTICE

It is to inform to public in general that LATE SMT. KAMLABAI B. RASHIMALALU was the owner of Flat No. 2, Building No. 21, Chembur Navjivan CHS Ltd, R.C Marg, Chembur, Mumbai-400 074; admeasuring area of 506 Sq.fts. Carpet, and she was holding 10 New Shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 3171 to 3180 (both inclusive) under Share Certificate No. 316 dated 20.01.2017.

That LATE SMT. KAMLABAI B. RASHIMALALU expired on 02.01.2010, her Husband LATE SHRI. BALAKRAM L. RASHIMALALU also expired on 15.11.1965, one of their son namely LATE SHRI. SHAMLAL B. RASHIMALALU also expired on 14.03.2020 leaving behind them the following legal heirs, survivors entitled to **Undivided 1/9**th share, rights to each one and there are no any other legal neirs of deceased except mentioned below :

(1) SMT. PADMA S. RASHIMALALU .. Daughter-in-law (2) MR. BALAJI S. RASHIMALALU .. Grand Son

(3) MRS. A. VANDANA .. Grand Daughter (4) MR. ANILKUMAR S. RASHIMALALU ..Grand Son (5) MRS. PASUPUKUNTALA RENUKA .. Grand Daughter (6) MR. TILAKRAJ B. RASHIMALALAU

.. Son (7) MR. RAJENDRA KUMAR B. RASHIMALALU .. Son (8)MR. VINOD KUMAR B. RASHIMALALU

.. Son (9)MR. ASHOK KUMAR B. RASHIMALALU

All persons having any claim against into or upon in respect of the said shares and flat by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, maintenance, possession tenancy, lease, License, Lien or otherwise are hereby requested to make it known the same to the undersigned and/or to my clients MR. VINOD KUMAR B. RASHIMALALU & MR. ASHOK KUMAR B.

RASHIMALALU and/or to the said society i.e. Chembur Navjivan CHS Ltd, R.C.Marg, Chembur, Mumbai-400 074; within 14 (Fourteen) days from the date of Publication of this Notice failing which claimed received thereafter shall be considered as having been non-existent, waived and abandoned for all intended purposes. Mumbai dated __ _ day of MAY-2022.

(MOHINI T. KUNDNANI)

ADVOCATE HIGH COURT, T/108/7, Inlaks Hospital Road, Chembur Colony, Chembur, Mumbai-400 074.

ज कोणामदी मार्च अशिलांची मयत आई यांचे वन, कोर्ट लेन, बोरीवली (प.), मुंबई - ४०००९३ स्थगित केले आहेत. असे समजले जाईल.

BLACK ROSE

	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)							
		एकमेव एकत्रित						
अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	
क्र.	तपशील	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	
		(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८,६८९.०६	38,9८८.२०	६,७८१.३३	9३,४५०.२९	8८,७८८.३९	90,443.93	
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६६८.८२	४,०९१.८८	9,9९३.५५	00८.५८	४,२९९.१२	9,२१३.७५	
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६६८.८२	४,०९१.८८	9,983.44	00८.५८	४,२९९.१२	9,२9३.७५	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५०१.२२	3,089.90	९०१.४३	402.02	३,१८९.७०	९१७.२१	
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष							
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	५१५.१५	3,049.44	९३०.४९	५८६.७१	३,१९१.३५	९४६.२८	
ξ	समभाग भांडवल	490.00	490.00	490.00	490.00	490.00	490.00	
0	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंद							
	पत्रकात दिल्यानुसार	99,330.99	99,330.99	८,५०८.०६	99,७२४.८३	99,७२४.८३	८,७८८.६२	
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/-प्रत्येकी)							
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
	मूळ	0.9८	4.9८	9.00	9.92	६.२५	9.८0	
	सौमिक्रत	0.9८	4.90	9.00	9.92	६.२५	9.८0	

२०२२ रोजी संपर्कत्या तिमाही व वर्षकिरिताचे एकमेव व एकिर्तित वित्तीय निष्कर्षाचे संविद्य नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकिर्तित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.blackrosechemicals.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता कार्यकारी संचालव (डीआयएन:००३५१४२५)

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिल कुमारी दिपांजली राजाराम (विवाहानंतरचे नाव दिपांजली चंद्रशेखर) या त्यांची आई स्वर्गिय डॉ. गिरीजा राजाराम यांच्यासह फ्लॅट क्र. ए-४१७, ४था मजला, बोरीवली गुलमोहर को-ऑप हौसोलि., अन्सल विहार कॉम्प्लेक्स कस्तुरपार्क विस्तारीत, बोरीवली (प.), मुंबई ४०००९२. या जागेच्या संयुक्त मालक आहेत. माझ्या अशिलांनी त्यांची आई डॉ. गिरीजा राजाराम च्यासह दि. २४ एप्रिल, १९९३ रोजी मे. अन्सल प्रॉपट्रीज ॲण्ड इन्डस्ट्रीज लिमिडेट यांच्याकडून दि. २८ मे, १९९३ रोजीचे अनुक्रमांक पीबीबीएम-

१-६७५ नुसार नोंदणीकृत करारनामाद्वारे सदर फ्लॅर खरेदी केले होते. डॉ. गिरीजा राजाराम यांचे १२ जुलै, २०१९ रोजी नेधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. पेरुनकुलम एन. राजाराम व मुलगी कुमारी देपांजली राजाराम (विवाहानंतरचे नाव :दिपांजली वंदशेखर) हे कायदेशीर वारसदार आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर वारसाहः ारण, अधिभार, न्यास, मालकी हक, ताबा बक्षीस, परिरक्षा, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क आणि/ किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन गरखेपासून १५ दिवसांत माझ्याकडे संपर्क करावा तद्नंतर प्राप्त कोणताही दावा/आक्षेप त्याग स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र. ए-४१७. ४था मजला. बोरीवली गलमोह को-ऑप हौसोलि., अन्सल विहार कॉम्प्लेक्स कस्तरपार्क विस्तारीत, बोरीवली (प.), मुंबई ४०००६७, सीटीएस क्र. ४२१ व ३७४, गाव क्सर, तालुका बोरीवली.

शेअर्स क्र ागप्रमाणपत्र क्र. ५३ असलेले सदस्य नोंद क्रमांव ५३ अंतर्गत अनुक्रमांक २६१ ते २६५ (दोन्ही सह्) धारक रु. ५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) र्णपणे भरणा केलेले शेअर्स अधिराज भालेकर ठिकाणः मंबर्ड दिनांकः ०६.०५.२०२२

. मोबा.:७२०८६५२०१३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिल श्री. पेरुनकुलम एन. राजाराम यांची पत्नी स्वर्गिय डॉ. गिरीजा राजाराम यांच्यासः फ्लॅट क्र. ए-४१८, ४था मजला, बोरीवली गुलमोहर को-ऑप हौसोलि., अन्सल विहार कॉम्प्लेक्स कस्तुरपार्क विस्तारीत, बोरीवली (प.), मुंबई ४०००९२. या जागेचे संयुक्त मालक आहेत. माझ्या अशिलांनी त्यांची पत्नी डॉ. गिरीजा राजाराम ांच्यासह दि. २४ एप्रिल, १९९३ रोजी मे. अन्सल प्रॉपट्रीज ॲण्ड इन्डस्ट्रीज लिमिडेट यांच्याकडून दे. २६ एप्रिल, १९९३ रोजीचे अनुक्रमांक सदर फ्लॅट खरेदी केंले होते.

डॉ. गिरीजा राजाराम यांचे १२ जुलै, २०१९ रोजी नेधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री पेरुनकुलम एन. राजाराम व मुलगी कुमारी दिपांजली राजाराम (विवाहानंतरचे नाव :दिपांजली वंद्रशेखर) हे कायदेशीर वारसदार आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर वारसाहक्ष तारण, अधिभार, न्यास, मालकी हक्क, तांबा बक्षीस, परिरक्षा, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क आणि/ किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत माझ्याकडे संपर्क करावा तद्नंतर प्राप्त कोणताही दावा/आक्षेप त्याग/ स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र. ए-४१८, ४था मजला, बोरीवली गुलमोहर को-ऑप हौसोलि., अन्सल विहार कॉम्प्लेक्स कस्तुरपार्क विस्तारीत, बोरीवली (प.), मुंबई ४०००६७, सीटीएस क्र. ४२१ व ३७४, गाव एक्सर, तालुका बोरीवली.

भागप्रमाणपत्र क्र. ५४ असलेले सदस्य नोंद क्रमांक ५४ अंतर्गत अनुक्रमांक २६६ ते २७० (दोन्ही ५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) सह) धारक रु. पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स ठिकाणः मुंबई **अर्** अधिराज भालेकर दिनांकः ०६.०५.२०२२ मोबा.:७२०८६५२०१३

निवी ट्रेडिंग लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः द्वारा युनायटेड फॉस्फर्स लि., रेडीमनी टेरेस, चौथा मजला, १६७, डॉ. ए.बी. रोड, रळी नाका, मुंबई-४०००१८. द्र..६१२३३५००, फॅक्स:२६४८७५२३ वेबसाइट: www.nivionline.com ई-मेल:nivi.investors@uniphos.com, सीआयएन:एल९९९९एमएच१९८५पीएलसी०३६३९१ ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२२ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२१	संपलेली तिमाही ३१.०३.२१ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२२ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२९ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा	9.20	9.90	પ .૧૬	५.४६	99.48
विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व व अपवादात्मक बाबनंतर	(0.00)	0.८9	(9.93)	(0.04)	9.80
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) करानंतर कालावधीकरिता निव्वळ	(0.00)	0.69	(9.93)	(0.04)	9.80
नफा/(तोटा) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/ (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष	0.03	0.69	(3.60)	(0.88)	0.49
उत्पन्न (करानंतर))	0.९२	9.88	(0.६८)	4.08	ξ.ξ 8
समभाग भांडवल	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	१२४.५६	928.48
इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) मूळ व सौमिकृत (रू. प्रती भाग)				४४.६८	39.58
(वार्षिकीकाण नाही)	0.00	0.06	(0.30)	(0.04)	0.00

0.00 0.0% (0.39) (0.04) 0.08 ्री सी (जिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉ एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्याती रपत्तचन्यत्व त्याद्र करव्यात आराज्य जनात्वर आयोष्य राज्यात्वरात्वर त्यात्वर त्यात्वर त्यात्वर त्यात्वर त्यात्व उत्तारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाची संपूर्ण नमुना कंपनीच्या www.ivionline.cor वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुविबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.cor

वेबसाईटवर उपलब्ध आहे. दीप : वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि ५ मे, २०२ गेन्सै चान्नेल्या संचालक मंद्रकाच्या सभेत मान्य करण्यात आले. वेबसाईटवर उपलब्ध आहे.

निवी टेडिंग लिमिटेडकरि सही / सॅन्ड्रा आर. श्रॉ

व्यवस्थापकीय संचालिक डीआयएन:००१८९०१ ठिकाण: मुंबई दिनांक: ५ मे, २०२२

जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौिसंग सोसायटी लि.-हनुमान चौक.

नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१.

श्री दत्तप्रसाद सहकारी पतसंस्था लि. मुंबई

पत्ता: डिओन शेल्टर्स, शॉप नं.१०८ ते १११, एस.जी.बर्वे मार्ग,

नेहरू नगर, कुर्ला (पूर्व), मुंबई - ४०० ०२४. अनुक्रमांक १ ते २ ... अर्जदार जाब देणाऱ्याचे नाव जाब दावा दाखल दावा दावा देणार श्रीम. विद्यादेवी राजाराम शक्ला २३.०२.२०२२ ९१३ १८,२०,४९०/-श्री. विरकर महेंद्र कृष्ण २३.०२.२०२२

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहिर समन्स देत आहोत

उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक १३.०५.२०२२ रोजी सकाळी

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पर्वी आपला संपर्ण पत्ता कळविण्यात कसर केल्यास आपला बचाव रद समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक २९.०४.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



निवेदन

श्री. स्वप्निल संजय कदम

वय - ३९ वर्षे

(दैनंदिन ठेव प्रतिनिधी)

ानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

शाखा - अंधेरी (पर्व)

पत्ता : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि

मुंबई आशादिप को-ऑप. क्रेडिट सोसायटी

ऑफिस नं.०४, गोंधवली गाव, आझाद रोड,

पल्लवी हॉटेल जवळ, अंधेरी पूर्व, मुंबई - ४००

ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

या संस्थेच्या अंधेरी (पूर्व) शाखेचे दैनंदिन ठेव

प्रतिनिधी श्री. स्वप्निल संजय कदम हे अंधेरी पूर्व

व अंधेरी पश्चिम विभागातून दैनंदिन ठेव

संकलनाचे कामकाज करीत होते. त्यांचे

प्रतिनिधीत्व दिनांक ०५.०५.२०२१ पासून रह

करण्यात आले असून श्री. खिप्नल संजय कदम

या व्यक्ती बरोबर यापुढे ज्ञानदीप को-ऑप.

क्रेडिट सोसायटी लि., मुंबई चे कोणतेही व्यवहार

करू नयेत. सदर व्यक्ती बरोबर कोणतेही

आर्थिक व्यवहार केल्यास संस्था जबाबदार

सही/

व्यवस्थापक

राहणार नाही. याची नोंद घ्यावी.

उप निबंधक

सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

श्रीराम सिटी युनियन SHRIRAM City फायनान्स लिमिटेड

गेंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. १२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६०००० शाखा कार्यालय: ४ था मजला, विक्रम नंदादिप, पत्रकार नगर समोर, सेनापती बापट रोड, पुणे-४११ ०१६. वेबसाईट: www.shriramcity.in

सांकेतिक ताबा सूचना

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम सिटी **युनियन फायनान्स लिमिटेड** (एससीयूएफ)चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट -(एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे ापशिलानसार कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांना मागणी सचना वितरीत केली होती.

कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, एससीयएफचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा सांकेतिक ताबा **दि.४ मे,** २०२२ रोजी घेतलेला आहे.

कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन
१. मे. सारा किड्स	कर्ज करारनामा क्र.	दूकान क्र.०२, तळमजला,
(कर्जदार)	सीडीपीडीसीटीएफ	क्षेत्रफळ २२३चौ.फू. अर्थात
रिप्रे.: मालक श्रीमती	१९०३३१०००१	२०.७२ चौ.मी. कारपेट क्षेत्र,
सुमिता सागर शेडगे	अंतर्गत	पोटमाळा क्षेत्रफळ ५५.५०
यांच्याद्वारे	दि.०९.०७.२०२१	चौ.मी. सहित, अमोलिका
	रोजी देय रक्कम	म्हणून ज्ञात इमारत, बांधकामित
२. श्रीमती सुमिता	रु.३४,४९,८५४/-	जिमनीवरील प्लॉट क्र.३८, सर्वे
सागर शेडगे (सह-	(रुपये चौतीस लाख	क्र.९८ पैकी, हिस्सा क्र. १ ते ७
कर्जदार / जामिनदार)	एकोणपन्नास हजार	गाव-कोथरूड, तालुका हवेली,
	आठशे चोपन्न फक्त)	जिल्हा पुणे येथील समावेशील
३. श्री. सागर ज्ञानोबा	तसेच सदर सूचना प्राप्त	दूकानाचे सर्व भाग व खंड आणि
शेडगे (सह-कर्जदार /	तारखेपासून ६०	चतुसिमा : पूर्व - इमारतीची
जामिनदार)	दिवसांच्या आत	जागा, पश्चिम - जागा आणि
क्र.१ व ३ सर्वांचा र/	करारदराने पुढील	रस्ता, उत्तर - दूकान क्र.०३,
ठि/ ः मालमत्ता	व्याजासह जमा	दक्षिण - दूकान क्र.०१.
क्र.२३२/१, शेडगे	करावी.	
सर्व, ए/पी. भूगांव,		
शंभू महादेव	१३(२) अन्वये सूचना	
मंदिराजवळ, तालुका	दि.०४.०९.२०२१	
मुळशी, जिल्हा पुणे-		
४१२१०८.		
1		

विशेषतः कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रक्कम रु.३४,४९,८५४/- (रुपये चौतीस लाख एकोणपन्नास हजार आठशे चोपन्न फक्त) दि.०९.०७.२०२१ रोजी कर्ज करारनामा क्र. सीडीपीडीसीटीएफ१९०३३१०००१ अंतर्गत श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड कडे पढील व्याजासह जमा करावी. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

ठिकाण : पुणे दिनांक : ०४.०५.२०२२

सही / - प्राधिकृत अधिकारी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड

केबीएस इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३५७१८

नोंदणीकृत कार्यालयः ५०२ कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्तर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ दूरः: ४०३६२६२६, **फॅक्स**: ४०३६२६१८ वेबसाईट:www.kbs.co.in, ई-मेल:kbs@kbs.co.in

३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	रता एकमच लखापाराहाता विताच ानष्कपाचा जहवाल (रु.लाखात, ईपीएस							
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	40.99	44.८9	८५.२९	२३६.१६	२०४.८२			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	9.94	(9.03)	9७.90	48.८८	0.20			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	9.94	(9.03)	90.90	48.८८	0٥.0			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष	(0.39)	(३७.०)	98.८८	३९. ४५	4.40			
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(0.39)	(0.08)	98.८८	३९. ४५	4.40			
समभाग भांडवल (दर्शनीमुल्य रु. १०/– प्रति) राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)	८५२.१२	८५२.१२	८५२.१२	८५२.१२	८५२.१२			
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत	(0.09) (0.09)	(0.09) (0.09)	0.90 0.90	0.8£ 0.8£	0.00			

टिप: १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.kbs.co.in

२) वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि मंगळवार, ३ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखा प्रमाण (इंड-एएस) आणि आवश्यक तरतुदीनुसार तयार केले आहेत. ३) ३१ मार्च, २०२२ व ३९ मार्च, २०२९ रोजी संप्लेल्या तिमाहीकरिता आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतिय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे

४) मागील कालावधिचे आकडे जेथे आवश्यक आहेत तेथे पुनर्नमूद करण्यात आले.

यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०ँ३ मे, २०२२

केबीएस इंडिया लिमिटेड करिता सही/-तुषार शाह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०१७२९६४१